



संचालक मंडळ

अ.क्रं.	संचालक नावे	पदनाम
१	श्री. भरत शिवराम पिंपळे	अध्यक्ष
२	श्री. वसंत हरी निकम	उपाध्यक्ष
३	श्रीमती दया सुरेश शेलार	संचालिका
४	सौ. सोनाली नारायण कदम	संचालिका
५	श्री. रविंद्र गणपत करंजवकर	संचालक
६	श्री. आनंदाराव ज्ञानू कदम	संचालक
७	श्री. शांताराम भागोजी जेधे	संचालक
८	श्री. तुकाराम बापूराव माने	संचालक
९	श्रीमती अर्चना शिवाजी कांबळे	संचालिका
१०	श्री. प्रविण दिनकर कदम	संचालक
११	श्री. धनाजी दगडू साबळे	संचालक
१२	श्री. चंद्रकांत बापूसाहेब वांगडे	संचालक
१३	श्री. नंदकुमार धोंडीबा गोरे	संचालक
१४	श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे	तज्ञ संचालक
१५	श्री. अण्णासाहेब तुळशीराम बाबर	तज्ञ संचालक
१६	श्री. प्रताप रघुनाथ वांगडे	महाव्यवस्थापक



संस्थापक - संचालक मनोगत

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,

संस्थेच्या २९ व्या वर्षाचा वार्षिक अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्यावतीने सादर करित आहे. यामध्ये ३१ मार्च २०२० अखेर रोजीचा ताळेबंद व नफा - तोटा पत्रक आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे. संस्थेच्या २९ वर्षांच्या प्रवासात माझे सहकारी, संचालक, शाखासमिती, कर्मचारी वर्ग, प्रतिनिधी, सभासद व सहकारी मित्र तसेच संस्थेचा ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांचा संस्थेवरील अतुट विश्वास यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. आर्थिक वर्ष २०१९ - २०२० मधील जानेवारी पासून कोरोनाचे (कोविड १९) आलेले संकट व २१ मार्च २०२० पासून लॉकडाऊनचा परिणाम संपुर्ण जगावर झालेला आहे. यामध्ये संपुर्ण आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्याचा सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक वर्ष राहिले आहे. याचा परिणाम आगामी काळात सुध्दा चालू आहे. पुढील काळात कर्ज वसुलीची समस्या सर्व बँका, संस्था यांना उदभवली आहे.

आर्थिक वर्षातील संस्थेचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहे. भागभांडवलात झालेली वाढ तसेच अनुत्पादित कर्जाची समाधानकारक वसुली, कर्जांमध्ये झालेली वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे संस्थेच्या नफयात चांगली वाढ झालेली दिसून येते. संस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये अमुलाग्रह सुधारणा घडून आलेल्या आहेत. अहवाल वर्षात व्यवसायातील धोक्याचे योग्य स्वरूपात व्यवस्थापन केले गेल्याने संस्थेचा व्यवसाय सुनियंत्रित राहिला आहे. जगामध्ये सर्वत्र मंदीचे सावट आले आहे या आलेल्या आव्हानांना सामोरे जात संस्था आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. आपले संचालक, कर्मचारी व प्रतिनिधी आपल्या ग्राहकांशी जिवाळ्याचे संबंध प्रस्थापित करित आहेत. त्यामुळे ग्राहक संस्थेपासून कधीही दुरावणार नाही याची सातत्यपूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे. आपली संस्था प्रदान करत असलेल्या विविध आर्थिक सेवा सुविधांच्या माध्यातून आपल्या ग्राहकांची आर्थिक उन्नती अत्यंत प्रभावीपणे साधली आहे. संस्थेच्या ग्राहक वर्गाचा संस्थेवरील विश्वास हा दिवसेंदिवस वृद्धीगत होत आहे.

अहवाल वर्षात संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुयोग्य व्यवस्थापन व सक्षमतेच्या सर्व कसोट्या पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात ३१ शाखा कार्यान्वयित केल्या आहेत. या शाखा मार्फत सि.बी.एस. कार्यप्रणाली अंतर्गत आपल्या खातेदारांना अत्याधुनिक बँकींग सेवा सुविधा प्रदान करण्याचे काम केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने पुढील काळासाठी संस्थेच्या विकासाचे निश्चित असे धोरण तयार केलेले असून त्याची अंमलबजावणी करिता संचालक मंडळ कटीबध्द आहे.

सर्व भागधारकांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या पाठिंब्यामुळे आपल्या संस्थेला आजवर प्रगती करणे शक्य झाले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. खातेदारांची वाढती संख्या हीच संस्थेची खरी ताकद आहे त्यांच्या सहकार्याने संस्थेने प्रगती साधली आहे. त्याबद्दल सर्व खातेदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. संस्थेला सातत्याने प्रगती पथावर पोहचण्याकरिता संस्थेच्या सर्व संचालक, कर्मचारी, प्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान आहे. आपणा सर्वांचे संचालक मंडळाच्यावतीने मनः पुर्वक अभिन्नंदन करतो.

आपले स्नेहांकित

श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे

(संस्थापक/संचालक)



(नोंदणी क्र. : बी ओ एम / डब्ल्यू डी / आर एस आर / सी आर / 415 / 91-92)

प्रशासकीय कार्यालय : 118, देवी भवन, 5वा मजला, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन (प.), मुंबई - 400 016.

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस (सभासदांकरिता)

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,

शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार २७ मार्च २०२१ रोजी सकाळी ठिक १० वा. "हिंद विद्यालय, आंग्रेवाडी, गिरगाव, मुंबई - ४" या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, हि विनंती.

सभेपुढील कामकाजाचे विषय :

१. दि. १३ जुलै २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या दि. २ नोव्हेंबर २०२० च्या अध्यादेश क्र. १८ अन्वये संचालक मंडळास दिलेल्या अधिकारानुसार दिनांक २६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये मंजूर केलेल्या विषयांची कार्योत्तर मंजूरी घेणेबाबत.
 - अ) सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक यांची कार्योत्तर मंजूरी घेणे.
 - ब) सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या नफा विभाजनाची कार्योत्तर मंजूरी घेणे.
 - क) सन २०१९-२० या वर्षाकरिता दिलेल्या लाभांशबाबतची कार्योत्तर मंजूरी घेणे.
 - ड) सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षकांची केलेल्या नेमणुकीची कार्योत्तर मंजूरी घेणे.
३. सन २०१९-२० च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालावर विचार विनिमय करणे.
४. सन २०१८-१९ च्या लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
५. सन २०१९-२० सालच्या अंदाजपत्रकातील खर्चाची व पुढील वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची माहिती देणे व मान्यता घेणे.
६. संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे.
७. नियम ४९ नुसार निर्लेखन कर्जास मान्यता देणे.
८. वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
९. मा. अध्यक्षान्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ८ मार्च २०२१

संचालक मंडळाच्या आदेशानुसार,

श्री. प्रताप र. वांगडे

(महाव्यवस्थापक)

सुचना : १) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमानुसार आवश्यक तेवढ्याच (हॉलवर प्रथम येणाऱ्या) सभासदांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल.

२) सभेच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहाणाऱ्या सभासदांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावयाचे आहे.

३) सभासदांना ऑनलाईन सभेमध्ये भाग घेता येणार आहे. त्याकरिता पुढील माहिती सभासदाने दि. १६ मार्च २०२१ पर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात किंवा info@shivsahyadripatpedhi.com या मेल आयडीवर पाठवावी जेणेकरून ऑनलाईन सभेची लिंक आपणांस पाठविता येईल. (माहिती : नांव, सभासद क्र., व्हॉट्सप मोबाईल नंबर, ई-मेल आयडी)

४) कोणत्याही सभासदांना सुचना मांडावयाच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात सभेच्या सात दिवस अगोदर संस्थेच्या मुख्य कार्यालयात पोहोचतील अशा पाठवाव्यात.

५) अहवालाची प्रत संस्थेच्या www.shivsahyadripatpedhi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा जवळच्या शाखामार्फत मागवून घेणे.



२९ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधु भगिनींनो,

संस्थेने अहवाल वर्षात व्यवसायात वेळोवेळी विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत, व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जात व्यवसायात चांगली प्रगती केलेली आहे. संस्था या ३१ मार्च २०२० अखेरचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आणि वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपणासमोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.

अहवाल वर्षात संस्थेची व्यवसायात झालेली वाढ खालील आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

(संस्था प्रगतीचा आढावा)

तपशिल	३१ मार्च २०२०	३१ मार्च २०१९	गतवर्षीच्या तुलनेत वाढीचे शेकडा प्रमाण(वाढीचे प्रमाण)	
भाग भांडवल	२०,०६,४२,८००.००	१२,६०,९०,९५०.००	७,४५,५१,८५०.००	५९.१२%
निधी	४२,९०,२०,७७९.४३	३२,८८,४१,३३३.३३	१०,०१,७९,४३८.१०	३०.४६%
ठेवी	५९३,९२,३४,९४३.९४	५५०,३६,४१,१०२.९४	४३,५५,९३,८४१.००	७.९१%
कर्ज	५२५,१६,३८,६३३.९९	४५१,६४,४३,९३२.०७	७३,५१,९४,७०१.९२	१६.२७%
खेळते भांडवल	७०५,४३,११,६७०.३५	६३७,७३,३७,९०५.३१	६७,६९,७३,७६५.०४	१०.६१%
गुंतवणूक	१४९,२६,५०,०१३.००	१६२,६५,२१,०९६.४४	(-)१३,३८,७९,०८३.४४	(-)८.२३%
निव्वळ नफा	७,४४,२६,४६९.५५	६,४१,२२,१८१.४४	१,०३,०४,२८८.११	१६.०६%

कार्यक्षेत्र व कार्यालये

संस्थेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र आहे. संस्थेचे दादर - माटुंगा, या मध्यवर्ती ठिकाणी स्वमालकीचे प्रशासकीय कार्यालय असून चार विभागीय कार्यालये आणि ३१ शाखा कार्यालये कार्यरत आहेत. संस्थेच्या ३३ कार्यालयांपैकी २१ कार्यालये संस्थेच्या स्वमालकीची आहेत.

सभासद व भागभांडवल

अहवाल वर्ष अखेर संस्थेची सभासद संख्या ५३६९१ इतकी झाली आहे गतसाली ही संख्या ४६९८३ होती.संस्थेमध्ये ७००० सभासद नव्याने सामील झाले आहेत. संस्थेच्या अहवाल वर्षात नविन सभासदांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. या वाढीमुळे अहवाल वर्षाअखेर संस्थेचे भाग भांडवल २०,०६,४२,८००/- कोटी इतके झाले आहे. गतसाली भाग भांडवल रुपये १२,६०,९०,९५०/- इतके होते. अहवाल वर्षात



रु. ८,१०,५८,०५०/- इतकी भागभांडवलात वाढ झाली आहे.अहवाल वर्षात २९२ सभासद कमी झाले असून,अहवाल सालात सभासदामध्ये व भाग भांडवलामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे.

राखीव व इतर निधी

गतवर्षाअखेर आपल्या संस्थेचा राखीव व इतर निधी रु.३२.८८ कोटी होता,अहवाल वर्षात सदर निधीमध्ये रु. १०.०२ कोटीने वाढ होऊन वर्षाअखेर राखीव व इतर निधी ४२.९० कोटी इतके झालेले आहे. संस्थेने प्राप्त केलेल्या नफ्यातून संचित केलेल्या विविध स्वरूपाच्या निधींच्या प्रमाणावर संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असल्याने संस्थेची नफा क्षमता वाढवून वैधानिक राखीव निधी व इतर निधीत वाढ करण्यासाठी अहवाल वर्षात सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आपल्या संस्थेचा भरीव स्वरूपातील राखीव व इतर निधी हा आपली सक्षमता अधोरेखित करित असतात. अहवाल वर्षाअखेर आपल्या संस्थेचे नक्त संपत्ती मुल्य (Net Worth) रु. ६८.१४ कोटी इतके आहे. सहकार आयुक्तांनी निर्देशित केल्याप्रमाणे संस्थेच्या पर्याप्त भांडवलाचे जोखमीत असलेल्या मालमत्तेशी CRAR प्रमाण हे ९% राखणे आवश्यक असताना आपल्या संस्थेने वर्षाअखेर हे प्रमाण १२.१७% इतके राखले आहे. संस्थेने व्यवसायांतर्गत उध्दभवणाच्या संभाव्य धोक्यांचे वेळोवेळी योग्यरित्या मुल्यांकन केलेले असून व्यवसायातील संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा निर्माण केली आहे.

ठेवी

संस्थेने अहवाल वर्षात विविध संस्थामधील ठेवींच्या व्याजदराबाबत असलेली तफावत व तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेचे अवलोकन करून घेतले आहे. इतर संस्थेतील असलेल्या ठेवीवरील व्याजदराचा सखोल अभ्यास करून आपल्या संस्थेने ग्राहकांना मुदत ठेवीवर अधिकाधिक प्रमाणात व्याजदर प्रदान करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. गतवर्षी संस्थेकडे सर्व प्रकारच्या ५५०.३६ कोटी ठेवी होत्या. अहवाल वर्षात ठेवीमध्ये रु. ४३.५५ कोटीने वाढ होऊन वर्षाअखेर रु. ५९३.९२ कोटी इतक्या झालेल्या आहेत. अहवाल वर्षात आपल्या संस्थेने ठेवी मध्ये ७.९१% ने वाढ झालेली आहे. या आर्थिक वर्षात दसरा - दिपावली ठेव योजनेत चांगल्या प्रकारे ठेवी जमा झाल्या आहेत.

कर्ज

अहवाल वर्षात आपल्या संस्थेने सुरक्षित कर्जे वितरण करून कर्ज व्यवहारात चांगल्या प्रकारे वाढ केलेली आहे. संस्थेने मार्च २०२० अखेर वाटप केलेली कर्ज रु. ५२५.१६ कोटी इतकी येणे बाकी आहेत. अहवाल वर्षात कर्ज वाढीचे प्रमाण १६.२७: इतके आहे.



कर्ज थकबाकी व अनुत्पादित कर्ज व्यवस्थापन

अहवाल वर्षात संस्थेचे थकबाकीचे प्रमाण ३.६५% इतके आहे. तसेच अहवाल वर्षात संस्थेचे ढोबळ अनुत्पादित (Gross NPA) कर्जाचे प्रमाण ३.९१% इतके आहे. आपल्या संस्थेने, अनुत्पादित कर्जासाठी अतिरिक्त स्वरूपात तरतुदी केलेल्या असल्याने संस्थेचे निव्वळ अनुत्पादित कर्ज (Net NPA) २.९२% इतके आहेत. संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाने कर्ज थकबाकी वसुलीस सर्वोच्च प्राधान्य देत अनुत्पादित कर्ज वाढीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण राखले आहे. थकबाकी व अनुत्पादित कर्ज खात्यांच्या वसुली बाबत कर्जदारांशी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणींवर मार्ग काढत त्यावर उपाययोजना ठरविण्यात आली. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी विविध कायेदशीर मार्गांचा अवलंब करण्यात आला. चालू वर्षी वसुलीचे कालबद्ध नियोजन करून सातत्याने राबविण्यात आले. त्यासाठी शाखाची विभागणी करून विभागीय कार्यालयामार्फत वसुलीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेऊन थकबाकी वसुलीसाठी वेळीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वसुलीमध्ये चांगली गतिमानता आली आहे.

गुंतवणुक

अहवाल वर्षात संस्थेची गुंतवणुक १४९.२६ कोटी रुपये आहे. अहवाल वर्षात सहकार खात्याच्या निकषानुसार रोखता आणि तरलता प्रमाण योग्य ते राखले आहे. अहवाल वर्षात निधीचे व्यवस्थापनातर्गत उपलब्ध असलेले अतिरिक्त निधी कर्ज वाटपासाठी तसेच अधिकाधिक परतावा देणाऱ्या बँकांच्या मुदत ठेवीत गुंतविलेले आहेत. ही गुंतवणुक आयुक्त कार्यालयाने निर्देशित केलेल्या अ' ग्रेड बँकांमध्ये गुंतविले आहेत. अहवाल वर्षात संस्थेने गुंतवलेल्या गुंतवणूकीवर व्याजाचा चांगला परतावा मिळाला आहे.

संचालक व त्यांच्या नातेवाईकांची कर्जे

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५(२) नुसार संचालक व त्यांचे नातेवाईक यांच्या ३१ मार्च २०२० अखेर येणे असलेल्या कर्जांचा तपशिल खालीलप्रमाणे :-

तपशिल	कर्ज उचल	अहवाल साल अखेर शिल्लक कर्ज	थकबाकी
संचालक कर्ज	२,४५,००,०००.००	२,१४,६९,८७०.००	००.००
संचालक नातेवाईक कर्ज	१,१९,७४,५६९.००	७३,०२,१३५.००	००.००
एकूण कर्ज	३,६४,७४,५६९.००	२,८७,७२,००५.००	००.००



लेखापरिक्षण

अ) वैधानिक लेखापरिक्षण :-

अहवाल वर्ष २०१९ - २० चे वैधानिक लेखापरिक्षण मे. कोठारी जैन अॅन्ड असोसिएटस् मुंबई यांनी केले असून लेखापरिक्षण अहवाल संस्थेस सादर केला आहे. मा. लेखापरिक्षक यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

ब) अंतर्गत लेखापरिक्षण :-

अहवाल वर्ष २०१९ - २० चे अंतर्गत लेखापरिक्षण मे. मिनल पवार अॅन्ड असोसिएटस् मुंबई यांनी केले असून वेळोवेळी संस्थेस मौलिक मार्गदर्शन केले आहे.

ब) कर लेखापरिक्षण :-

अहवाल वर्ष २०१९ - २० चे संस्थेचे कर लेखापरिक्षण दिनेश अहिर अॅन्ड कंपनी यांनी केले असून वेळोवेळी संस्थेस त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

संचालक मंडळ व समिती सभा

संस्थेच्या संचालक मंडळामध्ये व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक कामगार तसेच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले सदस्य आहेत. त्यांच्यामध्ये असलेला व्यावसायिक दृष्टीकोन, दुरदर्शीपणा, कामकाजात नियमितपणा, प्रशासकीय निर्णयाची कार्यवाही सभाद्वारे प्रभावी व्यवस्थापन असल्याने संस्थेच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या २४ सभा घेण्यात आल्या. या सर्व सभांना संचालकांची उपस्थिती समाधानकारक राहिली आहे. संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत नियमित सहभागी होऊन संस्थेचे कार्यक्षम व्यवस्थापन केले जात आहे. संस्थेचे विविध विभागाचे कामकाज जलदगतीने व सुलभतेने होण्यासाठी संस्थेने वेगवेगळ्या विभागाच्या समित्या नेमल्या आहेत त्यामुळे कामकाजात गतिमानता आली आहे.

कर्मचारी व प्रशिक्षण

संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी वर्गाचा सहभाग उल्लेखनीय असा राहिलेला आहे. व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग यांचेत नेहमी आदरपूर्वक सामंजस्य व सलोख्याचे संबंध प्रस्थापित आहेत. अहवाल वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुशल तसेच प्रशिक्षित कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून संस्थेने ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा सुविधा प्रदान करण्याचे प्रत्यक्ष प्रयत्न केलेले आहेत. अहवाल वर्षाअखेर संस्थेच्या सेवेत १९१ कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेने ज्ञानश्री सहकार प्रशिक्षण केंद्र खारघर या ठिकाणी विविध श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. समस्त कर्मचारी वर्गास कार्यतत्पर करण्याचे संस्थेने प्रयत्न केले आहेत. अहवाल वर्षाअखेर प्रति कर्मचारी व्यवसाय रु. ५.८६ कोटी आहे.



कर्ज वाटप व वसुली

कर्ज प्रकार	३१ मार्च २०१९ अखेर शिल्लाक	अहवाल सालात कर्ज वाटप	अहवाल सालात कर्ज वसुली	३१ मार्च २०२० अखेर शिल्लाक
जामिनकी कर्ज	२६,११,५०,२३१.५१	१९,७४,००,७४१.००	१२,७६,१४,४४९.५१	३३,०९,३६,५२३.००
स्थावर तारण कर्ज	२८६,४२,२६,०३६.५४	११४,८७,३८,९१५.१०	५६,१२,३७,१९६.२६	३४५,१७,२७,७५५.३८
वाहन कर्ज	६१,२३,५०२.८०	२३,११,०००.००	३०,६५,१३३.८०	५३,६९,३६९.००
ठेव तारण कर्ज	४९,८०,६५,६४९.००	५०,८४,००,५६९.००	५१,७३,२७,७९७.००	४८,९१,३८,४२१.००
पगार कपात कर्ज	७०,६९,६४६.७५	२९,००,०००.००	२३,८९,२०२.००	७५,८०,४४४.७५
सोने तारण कर्ज	४,७९,०५,२५७.००	४,९१,५७,६३३.००	४,८८,७८,४१२.००	४,८१,८४,४७८.००
गह कर्ज	११,९६,५३,०७१.००	५,०९,००,०००.००	२८,४०,९३६.००	१६,७७,१२,१३५.००
शासकीय तारण कर्ज	४,९१,१४,७६०.००	१,३२,३५,०००.००	१,६८,५७,६७९.००	४,५४,९२,०८१.००
मशिनरी कर्ज	३,८३,५४६.००	--	३,८३,५४६.००	--
अधिकर्ष कर्ज	४९,६९,१०,७७४.७२	४,४५,००,०००.००	१,७२,९३,१३७.७५	५२,४१,१७,६३६.९७
स्टॉक मॉरगेज कर्ज	५३,५४,४६७.००	४,००,०००.००	१७,२०,२७१.००	४०,३४,१९६.००
दैनिक ठेव तारण कर्ज	३७५,३५,७३३.००	२२,७९,३६,४२०.००	२२,११,७४,८००.००	४,४२,९७,३५३.००
आवर्त ठेव तारण कर्ज	२८,०८,६४९.००	८०,१३,२४०.००	७६,००,६५२.००	३२,२१,२३७.००
कर्मचारी कर्ज	१२,०१,४२,६०७.७५	१,९७,१९,८०४.००	१,००,३५,४०७.८६	१२,९८,२७,००३.८९
एकुण	४५१,६४,४३,९३२.०७	२२७,३६,१३,३२२.१०	१५३,८४,१८,६२०.१८	५२५,१६,३८,६३३.९९



कायदेवियक सल्लागार

अँड. संपतराव पवार, अँड.दिलीप झोरे, अँड.अ.टी.बाबर, अँड.दिपक डेरे, अँड. धर्मेश कडाकिया, अँड. एस.पी.सिंग, अँड. अमुल जावळे, अँड.पृथ्वीराज गोळे, अँड.सर्जेराव चिकणे, अँड.रुपाली सचिन पवार, अँड.शोभा यादव, अँड. पुनम महेंद्र पवार, अँड. निलीमा खैरे.

नफा विभागणी

अहवाल सालात संस्थेचा खर्च वजा जाता निव्वळ नफा रु.७,४३,३९,२१७.११ इतका झाला असून मागील शिल्लक नफा रु.८७,२५२.४४ मिळविला असता एकुण नफा रु.७,४४,२६,४६९.५५इतका झाला आहे. सदरचा नफा विभागाकरीता संचालक मंडळ पुढीलप्रमाणे शिफारस करत आहे.

नफा विभाजन

राखीव निधी	२,००,००,०००.००
इमारत निधी	२,५३,५०,०००.००
बुडीत कर्ज निधी	७५,००,०००.००
थकीत व्याज निधी	७५,००,०००.००
गुंतवणुक जोखीम निधी	६०,००,०००.००
कर्मचारी कल्याण निधी	९,००,०००.००
लाभांश वाटप	७१,६४,०२१.००
पुढील वर्षाकरीता शिल्लक	१२,४४८.५५
एकुण	७,४४,२६,४६९.५५

श्रध्दांजली

अहवाल सालात निधन झालेले सभासद, हितचिंतक, हुतात्मे जवान, थोर नेते, शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक, शिक्षण तंज्ञ, बँका, संस्था मधील व्यक्ती, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात व अज्ञान व्यक्ती या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात संस्था सहभागी होत असून या मृतआत्म्यास आपल्या संस्थेच्यावतीने भावपुर्ण विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.



ताळेबंद पत्रक दि. ३१.०३.२०२०

31-03-2019 Rs.	Capital & Liabilities भांडवल व देणी	Schedule परिशिष्ट	31-03-2020 Rs.
20,00,00,000.00	अधिकृत भाग भांडवल (Authorised share Capital)		50,00,00,000.00
12,60,90,950.00	वसूल भागभांडवल (Paid up Share Capital)	I	20,06,42,800.00
32,88,41,333.33	राखीव व इतर निधी (Reserve & Other Funds)	II	42,90,20,771.43
0.00	बाहेरी कर्ज (मुंबई बँक) Borrowing (Mumbai Bank)		4,68,47,941.42
6,70,53,052.00	एन. पी. ए. व्याज तरतुद (NPA Int. Provision)		10,16,57,873.40
550,36,41,102.94	ठेवी (Deposit)	III	593,92,34,943.94
28,37,75,808.90	ठेव व्याज तरतुद (Deposit Int. Provisions)	IV	25,74,00,819.31
38,13,476.70	इतर देणी (Other Liabilities Provisions)	V	50,80,051.30
6,41,22,181.44	नफा व तोटा खाते (Profit & Loss A/c)	VI	7,44,26,469.55
637,73,37,905.31	एकूण (GRAND TOTAL)		705,43,11,670.35

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२/१२/२०२०

मे. मिनल पवार असोसिएट्स

चार्टर्ड अकाउंटंटस्

अंतर्गत लेखापरिक्षक

दिनांक : ३०/१२/२०२०

माझ्या आज रोजीच्या अहवालानुसार

मे. कोठारी जैन अँड असोसिएटस्

चार्टर्ड अकाउंटंटस्

वैधानिक लेखापरिक्षक

पॅनल नं. अ/१०१०९



ताळेढंद पत्रक दि. ३१.०३.२०२०

31-03-2019 Rs.	Assets & Other Receivable मालढत्ता व येणी	Schedule परिशिष्ट	31-03-2020 Rs.
2,80,21,743.15	हातातील रोख शिल्लक व ढँक शिल्लक (Cash in Hand & at Bank)	VII	7,01,49,695.68
162,65,21,096.44	गुंतवणूक (Investment)	VIII	149,26,50,013.00
451,64,43,932.07	सढासद कर्ज (Member Loan)	IX	525,16,38,633.99
34,09,599.00	इतर डिपॉझिट (Other Deposit)	X	36,85,000.00
12,66,75,432.80	कायढ मालढत्ता (Fixed Asset)	XI	12,07,13,711.80
6,70,53,052.00	एढ.पी.ए.कर्जावरील येणे व्ढाज (Int. receivable on NPA Loan)		10,16,57,873.40
92,13,049.85	इतर येणी (Other Receivable)	XII	1,38,16,742.48
637,73,37,905.31	एकूण (GRAND TOTAL)		705,43,11,670.35

श्री. ढरत शिवराम पिंपळे
(अध्यक्ष)

श्री. वसंत हरी ढिकढ
(उपाध्यक्ष)

श्री. प्रताप र. वांगडे
(महाव्यवस्थापक)



नफा- तोटा पत्रक दि. ३१.०३.२०२०

31-03-2019 Rs.	Expenses खर्च	Schedule परिशिष्ट	31-03-2020 Rs.
49,75,38,096.37	ठेवीवर व्याज दिले (Int. Paid On Deposit)		50,98,79,426.46
4,15,40,800.58	प्रतिनिधी कमिशन (Agent Commission)	XIII	5,39,82,368.99
60,22,356.00	बँक कर्ज व अधिकर्षावरील व्याज (Bank Overdue & Int.on Loan)		1,19,78,828.24
4,44,54,598.00	कर्मचारी पगार व इतर भत्ते (Staff Salary & Allowances)	XIV	6,56,36,523.00
2,07,90,057.05	व्यवस्थापकीय खर्च (Administration Expenses)	XV	2,15,60,204.67
81,10,431.64	इतर खर्च (Other Expenses)	XVI	71,02,141.20
3,23,506.00	वर्गणी व इतर (Subscription,Fees/Premium)	XVII	2,69,180.00
1,44,57,942.00	तरतुदी (Provisions)	XVIII	4,46,24,747.00
6,32,60,730.12	नफा ताळेबंदाकडे वर्ग (Profit & Loss A/c)		7,43,39,217.11
69,64,98,517.76	एकूण (GRAND TOTAL)		78,93,72,636.67

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२/१२/२०२०

मे. मिनल पवार असोसिएट्स

चार्टर्ड अकाउंटंटस्

अंतर्गत लेखापरिक्षक

दिनांक : ३०/१२/२०२०

माझ्या आज रोजीच्या अहवालानुसार

मे. कोठारी जैन अँड असोसिएटस्

चार्टर्ड अकाउंटंटस्

वैधानिक लेखापरिक्षक

पॅनल नं. अ/१०१०९



नफा- तोटा पत्रक दि. ३१.०३.२०२०

31-03-2019 Rs.	Income जमा	Schedule परिशिष्ट	31-03-2020 Rs.
59,57,21,185.71	कर्जावरील मिळालेले जमा (Int. Received On Loan)		67,87,77,955.88
8,92,15,159.09	गुंतवणूकीवरील उत्पन्न (Int. Received On Investment)	XIX	10,24,93,754.12
82,66,674.53	सर्व्हिस चार्ज (Service Charges)		67,04,647.11
18,50,082.43	इतर उत्पन्न (Other Income)	XX	13,96,279.56
14,45,416.00	रौप्य महोत्सव फंड जादा तरतुद (Excess Prov. For S.J.Fund Written Back)		--
69,64,98,517.76	एकूण (GRAND TOTAL)		78,93,72,636.67

श्री. भरत शिवराम पिंपळे
(अध्यक्ष)

श्री. वसंत हरी निकम
(उपाध्यक्ष)

श्री. प्रताप र. वांगडे
(महाव्यवस्थापक)



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
SCHEDULE I SHARE CAPITAL	50,00,00,000.00	20,00,00,000.00
Authorised Share Capital (50,00,000 shares of Rs. 100 each)		
Paid up Capital 20,06,428 shares of Rs. 100 each P.Y. 12,60,909 Sh. Of Rs. 100 each	20,06,42,800.00	12,60,90,950.00
Total	20,06,42,800.00	12,60,90,950.00
SCHEDULE II RESERVE & OTHER FUNDS		
Reserve Fund	9,84,40,167.63	7,78,60,601.23
Building Fund	15,07,53,197.30	10,01,61,011.60
Reserve For Bad & Doubtful Debts	5,34,75,519.45	4,44,75,519.45
Overdue Interest Fund	7,22,92,563.05	6,22,92,363.05
Dividend Equalisation Fund	-	39,39,647.00
Members Welfare Fund	19,53,040.00	1,46,79,843.00
Staff Welfare Fund	4,64,157.00	27,51,992.00
Development Fund	61,92,848.00	61,80,017.00
Investment Fluctuation Fund	2,04,49,279.00	1,46,49,279.00
Contingent Liability Fund	2,50,00,000.00	-
Educational Fund	-	18,51,060.00
Total	42,90,20,771.43	32,88,41,333.33
SCHEDULE III DEPOSITS		
Saving Deposit	20,79,97,602.45	21,90,91,805.72
Curent Deposit	9,75,582.18	7,99,899.08
Daily Deposit	56,87,28,404.69	56,70,13,026.91
Balkalyan Deposit	52,94,523.00	50,02,439.00
Recurring Deposit	10,73,72,708.53	8,33,50,774.53



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
Lakhapati Deposit	5,35,71,697.00	4,72,15,903.00
Saktichi Bachat	-	43,82,990.10
Term Deposit	280,17,09,678.12	196,29,53,936.47
MIS Deposit	101,10,69,225.00	85,36,70,639.00
Double Deposit	29,25,11,687.60	23,46,99,473.60
Dasara Diwali Deposit	7,32,30,275.00	14,10,77,601.00
Lakhapati Deposit	1,10,03,475.50	93,29,114.81
Shiv Cash Certificate Deposit	4,25,855.00	4,81,69,237.00
Sankalpa Siddhi Deposit	74,34,27,524.22	122,89,55,555.51
Silver Jubilee Deposit	393,64,078.79	7,59,42,728.77
Agent Security Deposit	1,79,69,640.06	1,38,56,181.06
Locker Security Deposit	37,84,344.80	27,98,234.24
Sakhi Deposit	7,98,642.00	53,31,563.14
Total	593,92,34,943.94	550,36,41,102.94
SCHEDULE IV DEPOSIT INT.PROVISION		
Daily Deposit	1,25,44,734.90	4,14,00,805.08
Recurring Deposit	52,73,463.00	1,36,46,171.00
Lakhapati B Deposit	29,40,979.00	1,21,50,999.00
Balkalyan Deposit	2,14,076.00	5,34,984.84
Term Deposit	18,39,15,264.21	14,53,37,535.27
Sankalpa Siddhi Deposit	4,79,14,901.16	6,31,95,675.91
Customer Locker Deposit	1,25,413.00	1,21,812.00
Sakhi Deposit	1,48,526.00	6,85,751.00
Silver Jubilee Deposit	43,23,462.04	67,02,074.80
Toth\$al	25,74,00,819.31	28,37,75,808.90
SCHEDULE V OTHER LIABILITIES & PROVISIONS		
Prov. For Govt. Audit Fees Payable	12,98,000.00	8,98,112.00



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
Internal Audit Fees Payable	5,07,400.00	6,60,800.00
T.D.S.Payable	2,88,837.00	4,13,648.00
G.S.T.Payable	–	80,667.00
Staff Professional Tax	32,000.00	27,025.00
LIC Premium	22,690.00	23,231.00
Balkalyan Box Dep.	8,17,279.00	7,57,579.00
Dividend Payable	6,06,937.30	6,13,414.70
Tax Audit Fees Payable	59,000.00	59,000.00
Rent Received in Advance	2,94,000.00	2,80,000.00
Other Liabilities	11,18,737.00	--
Daily Machine Deposit	35,171.00	--
Total	50,80,051.30	38,13,476.70
SCHEDULE VI PROFIT & LOSS		
Profit B/F	6,41,22,181.44	4,35,13,788.79
Add:- Last Year Balance M.L.W.F.	5,472.00	--
Add:- Sundry Adjustments/Written Off	--	6,72,128.53
Less:- Profit Transferred to Various Funds	5,70,00,000.00	3,78,57,000.00
Less :- Dividend Paid	70,40,401.00	54,67,466.00
Balance C/F	87,252.44	8,61,451.32
Add:- Profit During the year	7,43,39,217.11	6,32,60,730.12
Total	7,44,26,469.55	6,41,22,181.44
SCHEDULE VII CASH & BANK BALANCE		
Cash in Hand	4,42,52,672.46	95,69,832.00
Balance With Banks		
Bank OF Maharashtra	1,90,88,084.79	1,38,02,412.85
Vijaya Bank	5,878.43	15,25,901.35
The M.D.C.C.Bank Ltd.	4,20,838.91	96,573.65



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
The Saraswat Cp-op Bank	1,04,784.78	1,27,882.08
The Cosmos Co-op.Bank Ltd.	33,65,817.91	1,24,230.57
The Dombivali Nagrik Co-op Bank Ltd.	5,272.00	5,821.00
The Bharat Co-op Bank Ltd.	1,70,990.66	8,957.92
The Apna Sahakari Bank Ltd.	15,31,593.71	3,24,150.20
The Satara Sahakari Bank Ltd.	5,60,483.31	14,50,673.52
Bassein Catholic Co-op Bank Ltd.	66,841.65	6,064.65
The DMK Jaoli Co-op Bank Ltd.	87,816.54	3,19,728.38
The Ajra Co-op Bank Ltd.	2,125.00	2,125.00
The Sahebrao Deshmukh Co-op Bank Ltd.	--	1,755.45
The Pen Urban Co-op Bank Ltd.	4,60,055.98	4,60,055.98
IDBI Bank Ltd.	21,439.55	1,80,578.55
Maharashtra State Co-op Bank Ltd.	5,000.00	15,000.00
Total	7,01,49,695.68	2,80,21,743.15
SCHEDULE VIII INVESTMENTS		
The Mumbai D.C.C.Bank Ltd- R.F.	8,93,06,874.00	8,27,78,598.00
Bank Of Maharashtra	1,00,212.00	94,170.00
MSC Bank Ltd.	11,13,622.00	10,32,260.00
The Mumbai D.C.C. Bank Ltd	23,03,74,081.00	10,44,45,853.00
The Satara DCC Bank	1,05,99,988.00	1,00,04,384.00
The Cosmos Co-op Bank	20,74,58,375.00	23,58,80,242.00
The Saraswat Co-Op Bank	2,00,28,356.00	2,00,11,507.00
The Shyamrao Vitthal Co.Op Bank	9,60,48,975.00	--
N.K.G.S.B. Bank Ltd.	--	2,10,45,378.00
Apna Co- Op Bank Ltd.	23,02,92,377.00	18,69,32,053.00
The Bharat Co-Op Bank Ltd.	24,48,06,940.00	24,38,68,230.00
The Municipal Co-Op Bank Ltd.	--	14,34,56,911.44



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
The Satara Sahakari Bank Ltd.	27,29,58,759.00	43,86,91,824.00
The Mahanagar Co-Op Bank Ltd.	-	2,60,87,175.00
The Ajara Co-Op Bank	-	1,26,91,180.00
The Bassein Catholic Co-Op Bank	26,36,810.00	45,44,242.00
Dombivali Nagrik Sahakari Bank	51,188.00	47,630.00
D.M.K. Jaoli Co-Op Bank	22,04,023.00	2,01,37,079.00
The Sharad Sahakari Bank	1,09,88,073.00	1,00,25,342.00
P.M.C.Bank Ltd.	7,00,00,000.00	6,10,75,678.00
Pen Urban Co-Op Bank	20,00,000.00	20,00,000.00
Mumbai Bank - Shares	1,000.00	1,000.00
Maharashtra Rajya Sah.Pat. Fedration Shares	5,000.00	5,000.00
Bruhanmumbai Patsanstha Fedration Shares	10,000.00	10,000.00
Mumbai Purva Upnagar Fedration Share	1,000.00	1,000.00
M S C Bank Shares	10,000.00	-
Maharashtra State Electricity Board(MSEB)	16,54,360.00	16,54,360.00
Total Of Investment	149,26,50,013.00	162,65,21,096.44
SCHEDULE IX MEMBER'S LOAN		
Personal Loan	33,09,36,523.00	26,11,50,231.51
Property Mortgage Loan	345,17,27,755.38	286,42,26,036.54
Overdraft Loan	52,41,17,636.97	49,69,10,774.72
Vehicle Loan	53,69,369.00	61,23,502.80
Housing Loan	16,77,12,135.00	11,96,53,071.00
Stock Mortgage Loan	40,34,196.00	53,54,467.00
Machinery Loan	-	3,83,546.00
Loan Against Other Security	4,54,92,081.00	4,91,14,760.00
Salary Deduction Loan	75,80,444.75	70,69,646.75
Gold Loan	4,81,84,478.00	4,79,05,257.00



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
Staff Loan	12,98,27,003.89	12,01,42,607.75
Loan Against Deposit	48,91,38,421.00	49,80,65,649.00
Loan Against Daily Deposit	4,42,97,353.00	3,75,35,733.00
Loan Against Recurring Deposit	32,21,237.00	28,08,649.00
Total	525,16,38,633.99	451,64,43,932.07
SCHEDULE X OTHER DEPOSIT		
Office Deposit	35,85,000.00	31,47,000.00
B.M.C.Deposit	--	10,000.00
BEST Deposit	--	1,67,646.00
Telephone Deposit	66,000.00	42,832.00
Other Deposit	14,000.00	34,121.00
Locker Deposit	8,000.00	8,000.00
Water Deposit	12,000.00	--
Total	36,85,000.00	34,09,599.00
SCHEDULE XI FIXED ASSETS		
Lockers		
Opening Balance	88,416.66	98,240.66
Add- Purchase During The Year	4,22,703.00	-
Less - Depreciation For The Year	51,112.00	9,824.00
	4,60,007.66	88,416.66
Vehicle		
Opening Balance	31,19,987.20	14,63,334.00
Add- Purchase During The Year	28,142.00	33,29,091.20
Less - Sold During The Year	-	14,15,595.00
Less- Depreciation For The Year	4,72,219.00	2,56,843.00
	26,75,910.20	31,19,987.20



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020 RS.	AS ON 31.03.2019 RS.
Furniture & Fixture		
Opening Balance	3,53,76,506.04	3,44,19,670.04
Add- Purchase During The Year	47,15,328.00	46,93,655.00
Less- Depreciation For The Year	39,66,994.00	37,36,819.00
	3,61,24,840.04	3,53,76,506.04
Office Premises (Land & Building)		
Opening Balance	7,81,27,663.40	6,09,42,020.40
Add- Purchase During The Year	23,96,845.00	2,45,05,100.00
Less- Depreciation For The Year	79,32,608.00	73,19,457.00
	7,25,91,900.40	7,81,27,663.40
Office Assets		
Opening Balance	74,14,341.50	71,13,863.00
Add- Purchase During The Year	5,86,898.00	11,58,853.50
Less- Sold During The Year	--	51,920.00
Less- Depreciation For The Year	7,85,615.00	8,06,455.00
	72,15,624.50	74,14,341.50
Computers		
Opening Balance	25,48,518.00	30,36,928.00
Add- Purchase During The Year	5,13,110.00	16,36,795.00
Less- Sold During The Year	--	9,000.00
Less- Depreciation For The Year	14,16,199.00	21,16,205.00
	16,45,429.00	25,48,518.00
Total Of Fixed Assets	12,07,13,711.80	12,66,75,432.80



Schedules to Balance Sheet as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
SCHEDULE XII OTHER RECIVABLE		
TDS Receivable	2,36,014.08	1,76,760.08
M.S.E.B. Commission Receivalbe	--	7,80,774.00
Insurance Claim Receivable	67,334.00	67,334.00
Stationery Stock	10,62,898.00	9,75,811.00
Adheshive Stamp Stock	35,508.00	33,659.00
Shivsahyadri Name Plate	54,700.00	58,000.00
Daily Machine Advance	--	29,860.00
MSEB Coupon	--	26,739.90
Staff Advance	15,000.00	14,999.92
Other Receivable	2,74,491.07	3,82,669.07
Prepaid Exp.	--	17,040.00
Advance for purchase of Br.Premises	50,00,000.00	50,00,000.00
MSEB Interest Receivable	1,07,533.00	3,55,076.00
GST Receivable	14,73,635.94	12,94,326.88
Income Tax Paid A.Y.17-18	46,10,068.00	--
Mobile Recharge Account	1,69,467.39	--
TDS On Cash Withdrawal	7,10,093.00	--
Total	1,38,16,742.48	92,13,049.85



Schedules to Profit & Loass as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020 RS.	AS ON 31.03.2019 RS.
SCHEDULE XIII COMMISSION PAID TO AGENTS		
Daily Agent Commission	5,12,45,054.75	3,94,25,037.80
Recurring Agent Commission	22,65,480.24	17,31,285.86
Balkalyan Agent Commission	2,52,640.00	2,28,093.52
Lakhpati Agent Commission	2,19,194.00	1,56,383.40
Total	5,39,82,368.99	4,15,40,800.58
SCHEDULE XIV STAFF SALARY & ALLOWANCES		
Staff Basic Salary	5,17,79,163.00	3,22,30,384.00
Staff Bonus	31,07,999.00	37,99,925.00
Staff Provident Fund	30,68,775.00	29,20,746.00
Staff Other Allowance	52,50,958.00	54,40,643.00
Staff Training Expenses	2,55,420.00	62,900.00
Staff Maternity Salary	1,09,082.00	--
Staff Gratuity Expenses	8,05,751.00	--
Staff Medical Policy	12,59,375.00	--
Total	6,56,36,523.00	4,44,54,598.00
SCHEDULE XV ADMINISTRATIVE EXPENSES		
Printing & Stationery	16,65,180.31	16,36,090.53
Office Rent	26,78,674.56	27,09,516.80
Advertisement Expenses	12,29,936.04	9,85,757.14
Conveyance Expenses	8,08,270.00	9,24,177.00
Electricity Expenses	30,28,119.00	27,45,963.00
Telephone & Connectivity Expenses	15,89,885.10	13,36,746.72
Miscellaneous Expenses	25,51,141.52	27,21,961.68
Office Repairs & Maintenance	25,86,902.00	22,12,249.00
Postage & Telegram	3,27,137.14	3,01,879.18
Vehicle Repairs & Maintenance	38,829.00	3,64,346.00
Director Sitting Allowance	1,50,000.00	1,13,000.00



Schedules to Profit & Loass as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
Software Expenses	40,79,472.00	41,22,527.00
Professional Fees	4,07,486.00	2,01,953.00
Computer Consumables	3,69,172.00	4,13,890.00
Garden Maintance	50,000.00	--
Total	2,15,60,204.67	2,07,90,057.05
SCHEDULE XVI OTHER EXPENSES		
Diesel Expenses	3,52,716.00	4,77,671.00
A.M.C.Expesnes	2,44,143.00	2,60,375.00
Programme Expenses	9,40,873.81	15,59,830.00
Audit Fees Expenses	20,06,604.00	18,68,945.00
Rates & Taxes	3,33,377.20	10,13,248.00
Annual Meeting Expenses	3,10,365.00	1,84,086.00
Recovery Charges	2,74,007.00	8,03,558.30
GST Paid	19,57,767.00	9,83,071.00
Locker Rent	30,400.00	13,139.88
Professional Tax	--	10,000.00
Business Promotion Expenses	5,79,204.00	6,26,915.00
Profit Loss On Sale Off Asset	--	1,62,256.00
Bank Charges	72,684.19	1,47,336.46
Total	71,02,141.20	81,10,431.64
SCHEDULE XVII		
SUBSCRIPTION FEES/PREMIUM		
Insurance Premium	2,54,650.00	3,17,034.00
Maharashtra Rajiya Sah.Sangh Fee	--	1,000.00
Mah.Labour Welfare Fund	12,170.00	5,472.00
Other Fees	2,360.00	--
Total	2,69,180.00	3,23,506.00



Schedules to Profit & Loass as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
SCHEDULE XVIII DEPRECIATION		
Vehicle	4,72,219.00	4,69,181.00
Office Equipment	7,85,615.00	8,06,456.00
Locker	51,112.00	9,824.00
Computers & UPS	14,16,199.00	21,16,205.00
Investment Risk Fund	50,00,000.00	-
Contingent Liability Fund	2,50,00,000.00	-
Furniture & Fixtures	39,66,994.00	37,36,819.00
Office Premises	79,32,608.00	73,19,457.00
Total	4,46,24,747.00	1,44,57,942.00
SCHEDULE XIX		
INT.RECD.ON INVESTMENTS		
Mumbai D.C.C.Bank Ltd.	1,72,58,423.00	73,41,255.00
Satara Sahakari Bank	2,35,89,130.00	3,48,36,653.00
Apna Sahakari Bank	1,53,72,959.00	57,55,204.65
The Cosmos Co.op.Bank	1,22,65,354.00	89,24,489.00
D.M.K. Javali Co-Op Bank	2,96,964.00	10,13,881.00
Bharat Co.Op. Bank	2,22,81,961.00	1,29,39,323.00
The Muncipal Co-op Bank	48,72,392.56	1,15,23,976.44
Mahanagar Co-op Bank	4,18,825.00	34,01,608.00
The New India Co-op Bank	-	2,08,213.00
Other Bank	61,34,126.00	32,70,556.00
MSEB Deposit Int Receivable	3,619.56	-
Total	10,24,93,754.12	8,92,15,159.09



Schedules to Profit & Loass as on 31.03.2020

PARTICULARS	AS ON 31.03.2020	AS ON 31.03.2019
	RS.	RS.
SCHEDULE XX OTHER INCOME		
M.S.E.B. Commission	-	2,14,821.86
Recovery Charges Received	7,70,839.22	6,82,528.26
Other Receipts	1,531.52	1,45,822.00
Dividend Received	9,703.00	-
Locker Rent Received	1,74,550.70	2,06,402.59
Form & Other Receipts	4,39,655.12	6,00,507.46
Total	13,96,279.56	18,50,082.17



अंतर्गत लेखापरीक्षकांचा अहवाल सन २०१९ - २०

“शिवसहाद्री सहकारी पतपेठी मर्यादित, मुंबई” या संस्थेचे दिनांक ३१ मार्च २०२० रोजीचे ताळेबंद पत्रक आणि त्याच दिवशी संपणाऱ्या वर्षाचे नफा - तोटा पत्रक लेखापरीक्षण करून सोबत जोडलेली आहेत. ही हिशोबी पत्रके तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. या आर्थिक पत्रकाचे लेखापरीक्षण करून त्यावर मत प्रदर्शित करण्याची आमची जबाबदारी आहे. साधारणतः भारतामध्ये स्विकृत झालेल्या लेखापरीक्षण मान्यतानुसार आम्ही संस्थेचे लेखा परीक्षण केलेले आहे. या लेखापरीक्षण मान्यतानुसार आम्ही लेखापरीक्षण कार्यक्रम आखून व त्याप्रमाणे काम करून विश्वासपूर्वक असे पाहिले आहे की, सदर आर्थिक पत्रकांत कोणतेही महत्वाचे दोष राहू नयेत. लेखापरीक्षणांत चाचणी तपासणी तसेच आर्थिक पत्रकांतील रकमांच्या संदर्भात कागदपत्रे तपासून या रकम पत्रकांत योग्यरित्या दाखविलेल्या असल्याबद्दलची खात्री करणे, त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त लेखांकन सिध्दांतप्रमाणे आर्थिक पत्रकांचे मुल्यांकन या लेखापरीक्षण सामाविष्ट आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या लेखापरीक्षणाप्रमाणे वाजवी रित्या मत प्रदर्शित करण्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्याप्रमाणे आम्ही अभिप्राय देतो की,

१. आमच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात, आमच्या ज्ञानाप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे, आम्ही संस्थेकडून मागितलेली सर्व माहिती व स्पष्टीकरणे आम्हाला समाधानकारक वाटली.
२. संस्थेचे ताळेबंद आणि नफा - तोटा पत्रके ही महाराष्ट्र सहकारी सोसायट्यांचा कायदा व याखालील नियमानुसार तयार केलेली आहेत.
३. संस्थेचे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके ही संस्थेच्या हिशोबी पुस्तके व विवरणे याबरोबर मिळती जुळती आहेत.
४. माझ्या मते मला दिलेल्या माहिती व स्पष्टीकरणानुसार त्याचप्रमाणे या आर्थिक पत्रकावर दिलेल्या स्वतंत्र टिपणानुसार आणि अलहिदा दिलेल्या शेऱ्यास पात्र राहून तसेच भारतामध्ये साधारणतः स्विकृत असलेल्या लेखापरीक्षण मान्यतानुसार :
 - अ) ताळेबंद पत्रक सोसाटीची दि. ३१ मार्च २०२० ची खरी व योग्य स्थिती दाखविते आणि
 - ब) नफा - तोटा पत्रक दि. ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षाचा खरा व योग्य नफा दर्शविते.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२/१२/२०२०

मिनल पवार अॅन्ड असोसिएट्स

चार्टर्ड अकाउंटंटस्

अंतर्गत लेखापरीक्षक



वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल सन २०१९ - २०

(महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ८१ (५ -ब) आणि महाराष्ट्र संस्थांचा नियम ६९ अन्वये
द्यावयाचा अहवाल)

१. शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित,

मुंबई या संस्थेच्या शाखांसह आर्थिक विवरणाचे लेखापरीक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये ताळेबंद पत्रक, ३१ मार्च २०२० पर्यंतचे असून त्याच वर्षाच्या अखेरीपर्यंत नफा - तोटा पत्रक, विवरण पत्रक आणि हिशोबांच्या धोरणाचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून संस्थेचे लेखापरीक्षण आम्ही ०१.०४.२०१९ ते ३१.०३.२०२० पर्यंतचे केले आहे.

२. व्यवस्थापनाची आर्थिक विवरणाची जबाबदारी

शिवसहयाद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि त्याखाली बनविलेले नियमयाअन्वये आर्थिक विवरण तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अंमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल.

३. लेखापरीक्षकाची जबाबदारी

केलेल्या लेखापरीक्षणावर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे व ते आम्ही केलेल्या लेखापरीक्षेच्या पायावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया प्रमाणे प्रमाणे लेखापरीक्षणाचे आम्ही संचालन केले आहे. अशा प्रमाणभूत नितितत्वाच्या पालनाची जरूरी आहे व ती आम्ही पाळली आहे. आणि लेखापरीक्षण योग्य आश्वासनपुर्ती मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासून मुक्त राहिल व ते फसवणूक किंवा चुकीमुळे असेल ज्याचे पालन आम्ही केले आहे.

४. लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षणामधील जे उघड न केलेले आणि रक्कम यातील पुरावा जमा ही याची पध्दत आहे व ते लेखापरीक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरणपत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पध्दत जर ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पध्दत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरीक्षेमध्ये जमाखर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनाचा वापर आणि जमाखर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपुर्ण आर्थिक विवरणपत्राचे सादरीकरण यांचा समावेश होतो.

५. लेखापरीक्षेचा पुरावा जो आम्ही मिळविला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा विश्वास आहे.



६. अभिप्राय

आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पुर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ आणि इतर लागू होणारे अधिनियम आणि किंवा निबंधकानी प्रसिध्द केलेली संस्थेला जरूरीची असणारी परिपत्रके आणि योग्य व उचित बळकटी आणण्यासाठी उचित दृष्टीकोन जो सर्वसाधारणपणे भारतात मान्य केला आहे.

१. ताळेबंद पत्रकाच्या संबंदात संस्थेच्या बाबतीत ३१ मार्च २०२०

२. नफा आणि तोटा विवरणाच्या बाबतीत दिनांक ०१.०४.२०१९ ते ३१.०३.२०२० या कालावधीत नफा लेखापरिक्षण अहवालास पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.

७. इतर कायदेशीर आणि नियामक बाबीवरील अहवाल

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंद पत्रक आणि नफा आणि तोटा विवरणपत्र तयार केलेले आहे.

आम्ही अहवाल देतो की,

८. (अ) आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार जे आमच्या लेखापरिक्षणासाठी जरूर

आहे ते मिळालेल्या पुऱ्या माहितीनुसार आम्हास असे आढळून आले आहे की, ते समाधानकारक आहे.

(ब) संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्या प्रमाणे संस्थेच्या अधिकारांत करण्यात आले आहे.

(क) आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेले विवरणपत्र योग्य आहेत.

९. लेखांकन मानकाप्रमाणे ताळेबंद व नफा आणि तोटा आणि हिशेब याचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे.

१०. आम्ही आणखी पुढील अहवाल सादर करतो.

१. संस्थेचे ताळेबंद व नफा आणि तोटा पत्रक संस्थेच्या हिशेब पुस्तकाची व माहिती व पत्रकाबरोबर जुळणारी आहेत.

२. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंदपत्रके जी अधिनियमानुसार जरूरीची आहेत ती सर्व व्यवस्थीत आहेत.

३. लेखापरीक्षा चालू असणाऱ्या सन २०१९-२० या वर्षी संस्थेला अ' वर्ग मिळाला आहे.

११. वरील दाखला प्रसारीत करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षण प्रतिवृत्तातील भाग अ,ब,क मधील शेऱ्यास पात्र राहून देण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३०/१२/२०२०

मे. कोठारी जैन अँड असोसिएट्स

चार्टर्ड अकाउंटंटस्

वैधानिक लेखापरिक्षक



Financial Highlights March 2020

आर्थिक स्थिती मार्च २०२०

Date Of Registration	1 July 1991
Reg.No.	BOM/WD/RSR/CR/415/91-92
Offices	1+31= 32
Area Operation	All Maharashtra
Members	53691
Authorized Share Capital	Rs.50,00,00,000.00
Paid up Share Capital	Rs. 20,06,42,800.00
Deposits	Rs.593,92,34,943.94
Loans	Rs. 525,16,38,633.99
Funds	Rs.42,90,20,771.43
Investment	Rs.149,26,50,013.00
Total Business	Rs. 1119,08,73,577.90
Net Profit	Rs. 7,44,26,469.55
Net Worth	Rs. 68,14,84,163.82
Per Staff Business	Rs. 5,85,90,961.14
N.P.A.	2.92%
C.D.Ratio	79.83%
CRAR	12.17%
Audit Class	'A'



अंदाज पत्रक २०२०-२१

Particulars	Budget 2019-20	Actual 2019-20	Budget 2020-21
CAPITAL & LAIBILITIES			
Paid Capital	14,50,00,000.00	20,06,42,800.00	19,50,00,000.00
Reserve & Other Funds	37,00,00,000.00	42,90,20,771.43	49,70,00,000.00
Borrowing	0.00	4,67,29,065.25	0.00
Deposits	640,00,00,000.00	593,92,34,943.94	640,00,00,000.00
Provision & Other Payable	38,54,00,000.00	26,24,80,870.61	33,00,00,000.00
NPA Int. Provision	7,50,00,000.00	10,16,57,873.40	13,50,00,000.00
Profit & Loss A/c	7,46,00,000.00	7,44,26,469.55	1,90,07,500.00
TOTAL	745,00,00,000.00	705,41,92,794.18	757,60,07,500.00
ASSETS & OTHER REC.			
Cash in Hand & Bank	12,80,00,000.00	7,00,30,819.51	8,10,07,500.00
Investment	182,00,00,000.00	149,26,50,013.00	161,00,00,000.00
Member Loan	525,00,00,000.00	525,16,38,633.99	561,00,00,000.00
Fixed Assets	16,00,00,000.00	12,43,98,711.80	12,00,00,000.00
Other Assets & Receivable	9,20,00,000.00	11,54,74,615.88	15,50,00,000.00
TOTAL	745,00,00,000.00	705,41,92,794.18	757,60,07,500.00
EXPENSES			
Int. & Commission Paid	60,62,15,000.00	57,58,40,623.69	65,25,00,000.00
Salary & Allowances	5,45,00,000.00	6,56,36,523.00	5,45,00,000.00
Administration Exp. & Provision	4,69,35,000.00	7,35,56,272.87	7,42,30,000.00
Profit & Loss A/C	7,46,00,000.00	7,43,39,217.11	1,89,95,000.00
TOTAL	78,22,50,000.00	78,93,72,636.67	80,02,25,000.00
Income			
Int. Rec. On Loan & Investment	76,97,50,000.00	78,12,71,710.00	79,91,00,000.00
Other Income	1,25,00,000.00	81,00,926.67	11,25,000.00
TOTAL	78,22,50,000.00	78,93,72,636.67	80,02,25,000.00



(संस्था प्रगतीचा आढावा)

सन	ठेवी	कर्ज	भाग	स्वनिधी	नफा	उलाढाल	ऑ. कर्म- वर्गी चारी
१९९१-१९९२	४,३३,५००.००	५,०४,१७५.००	१,१०,५५०.००	७,१६६.००	(-) १०,९४७.००	५,५७,५६४.००	अ ३
१९९३-१९९४	१४,२८,९९५.००	१७,८४,६६९.००	२,८६,४००.००	९६,५१३.००	९२,२२९.००	१९,६८,४००.००	अ ३
१९९५-१९९६	३५,७१,१५५.००	५४,२६,५१४.००	६,०४,८००.००	३,१२,१४९.००	८४,२४१.००	६१,५३,६४९.००	अ ६
१९९७-१९९८	८८,७६,५८५.००	९८,७१,८६६.००	१२,३२,६६०.००	६,८८,६८५.००	१,२७,२०१.००	१,१३,६९,१३६.००	अ ८
१९९९-२०००	४,९९,६७,७१२.००	४,९८,२६,३१५.००	४९,७५,१००.००	१८,५८,४३९.००	३,६२,०२६.००	५,६७,४४,०४९.००	अ २०
२००१-२००२	२०,१९,१७,५०७.००	१९,७७,३३,८९७.००	१,०८,०८,९३०.००	८०,१५,२३९.००	३२,३७,४८८.००	२३,००,०७,३६३.००	अ ३७
२००३-२००४	४०,०४,७७,१८१.००	३५,०३,९७,६८६.००	४,१६,९४,९६०.००	२,७४,४३,६६४.००	६८,३८,८५.००	५२,११,९९,७४४.००	अ ६२
२००५-२००६	६४,०९,२२,६५९.९५	५९,५७,४३,५३४.००	५,००,२८,४७०.००	५,८२,५९,७८३.००	८३,९९,५८०.७८	८१,०७,२५,०८७.४१	अ ८४
२००७-२००८	९४,२०,१२,३८७.०७	७६,१२,७७,८२८.००	५,११,०२,७१०.००	१६,६२,०१,४१७.००	५,९,९२,१२७.०४	११६,२०,३३,९९५.७४	अ ९९
२००९-२०१०	१२३,४८,८६,९३७.७१	९०,३१,४९,६३०.३०	४,५६,८१,९५०.००	१२,२६,६९,२९१.००	१,०२,८४,४४६.००	१४६,१९,५४,१४९.९२	अ १०८
२०११-२०१२	१६८,८४,७५,३६४.३०	१३०,७५,०१,६३०.८०	४,९३,५५,१००.००	१५,०२,०७,३१७.००	२,११,२४,२५३.०१	२०२,१८,७३,९४२.३८	अ ११३
२०१३-२०१४	२,२८,८८,२८,००७.४८	१,७२,३७,७६,००१.३३	५,१८,३३,१००.००	१६,३२,५५,२२२.००	१,९५,००,५५०.१६	२६४,९१,९७,८६८.२५	अ ११७
२०१५-२०१६	३,४१,१९,८१,२८२.७०	२,४७,११,३३,०४५.००	६,५६,१७,५००.००	२१,३२,६६,७१४.७३	३,०२,७९,७९८.७०	३९३,७९,०१,८६२.२२	अ १३५
२०१७-२०१८	४४८,८९,३७,३६६.७३	३७३,०१,७३,०२६.८५	१०,०५,७७,१५०.००	२९,७०,१२,३५८.७३	४,३५,१३,७८८.८९	५४४,२४,७६,२५०.६८	अ १७०
२०१८-२०१९	५५०,३६,४९,१०२.९४	४५९,६४,४३,९३२.०७	१२,६०,९०,९५०.००	३२,८८,४९,३३३.३३	६४९,२२,१८१.४४	६३७,७३,३७,९०५.३१	अ १९४
२०१९-२०२०	५९३,९२,३४,९४३.९४	५२५,१६,३८,६३३.९९	२०,०६,४२,८००.००	४२,९०,२०,७७१.४३	७,४४,२६,४६९.५५	७०५,४३,११,६७०.३५	अ १९९



विविध ठेव योजना

बचत ठेव (SAVING A/C)

बालकल्याण ठेव योजना (BALKALYAN YOJANA)

लखपती ठेव योजना (LAKHAPATI DEPOSIT)			मुदत ठेव योजना (TERM DEPOSIT)	
कालावधी	दरमहा भरावी लागणारी रक्कम	मुदतपूर्ण मिळणारी रक्कम	कालावधी	व्याज दर
12 महिने	7,930.00	1,00,000	30 दिवस ते 45 दिवस	6%
24 महिने	3,790.00		46 दिवस ते 3 महिने	7%
36 महिने	2,410.00		4 महिने ते 6 महिने	8%
48 महिने	1,730.00		7 महिने ते 1 वर्ष	9%
60 महिने	1,320.00		13 महिने ते 2 वर्षे	9.5%
72 महिने	1,050.00		25 महिने ते 3 वर्षे	10%
75 महिने	1,000.00			

दैनंदिन ठेव योजना (DAILY DEPOSIT)

कालावधी	व्याजदर
6 महिने ते 11 महिने	2.5%
12 महिने पूर्ण	5%

मासिक उत्पन्न ठेव (M.I.S. DEPOSIT)

कालावधी	व्याजदर
1 वर्ष ते 2 वर्षे	9%
2 वर्षे ते 3 वर्षे	9.50%

आवर्त ठेव योजना (R.D. DEPOSIT)

कालावधी	व्याजदर
1 वर्ष ते 2 वर्षे	9%
2 वर्षे ते 3 वर्षे	9.50%

दैनिक बचत ठेव योजना

दररोज भरावी लागणारी रक्कम रु.	10	20	50	100	200	300	400
1 वर्षानंतर मिळणारी व्याजासहित रक्कम रु.	3,748	7,497	18,742	37,485	74,969	1,12,454	1,49,938
दररोज भरावी लागणारी रक्कम रु.	50	100	200	300	500	1000	
3 महिन्यांनंतर मिळणारी कर्ज रक्कम रु.	25,000	50,000	1,00,000	1,50,000	3,00,000	5,00,000	